



January 21, 2025

To,

BSE Limited

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001.

Scrip code: 512529

National Stock Exchange of India Limited

Listing Department
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051.

Symbol: SEQUENT

<u>Subject</u>: Newspaper Advertisement – Notice of Postal Ballot

Dear Sir/ Madam,

In continuation to our intimation dated January 20, 2025, and pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, please find enclosed herewith copies of the Newspaper advertisement published today i.e January 21, 2025 regarding completion of dispatch of Notice of Postal Ballot on January 20, 2025, published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi).

A copy of said advertisement is also hosted on the Company's website at www.sequent.in

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully For **Sequent Scientific Limited**

Yoshita Vora
Company Secretary & Compliance Officer

Encl: A/a

FINANCIAL EXPRESS

ACTIVISTS PAINTAMAZON BASE GREEN AND ORANGE, DISRUPT HELICOPTERS



annual meeting of the World Economic Forum in Davos on Monday



Greenpeace activists block the access road to the heliport during a protest in Davos Dorf

AT LEAST 5 TRILLIONAIRES SEEN WITHIN A DECADE FROM NOW

Billionaire wealth soars 3x faster by \$2 trillion in 2024

WORLD ECONOMIC FORUM

DAVOS 2025

PRESS TRUST OF INDIA Davos, January 20

BILLIONAIRE WEALTH ACR-OSS the globe surged by \$2 trillion in 2024 to \$15 trillion at a rate three times faster than the previous year, a study showed on Monday as the richest of the world began to assemble for theirannual jamboree in this ski resort town.

In its flagship inequity report released every year on the first day of the World Economic Forum Annual Meeting, Oxfam International contrasted the huge jump in the billionaire wealth with the number of people living in poverty barely having changed since 1990.

Wealth of billionaires in Asia increased by \$299 billion in 2024, Oxfam said while predicting that there will be at least five trillionaires within a decade from now. The year 2024 saw 204 new billionaires getting minted — an average of nearly four every week. Asia itself got 41 new billionaires in the year.

In its report titled 'Takers, not Makers', Oxfam said the richest

ON THE RISE \$299 bn rise in wealth of billionaires in Asia

> in 2024 204

new billionaires minted, an average of nearly four every week

41 new billionaires minted in Asia

2,769 is the number of billionaires, from **2,565** in 2023

wealth of top ten richest men grew

\$100 mn average at

also sought that the former 1% in the Global North extracted \$30 million an hour from colonial powers must address the Global South through the past harms with reparations.

Oxfam International's execfinancial systems in 2023. It further said that 60% of utive director Amitabh Behar said the new inequality report

This only flags the issue of modern day colonialism in the form of multinational corporates grabbing a huge portion of

wealth being created, he said.

of billionaire wealth

now derived from

monopoly power or

crony connections

The richest

1% in the

Global North

extracted

\$30 million

an hour from

the Global

South

a day is the

which the

inheritance,

\$5.7 bn

a day is the

average at

billionaires'

wealth grew in

which the

2024

Behar said Oxfam is strongly pitching for taxing super-rich more and welcomed the growing traction across the world. Even bodies like IMF and World Bank are expressing concern about this level of inequality, he added.

second presidency of Donald Trump, he said it is a wake-up call that a billionaire President is coming in with the world's rich-

DAVOS DIARY

India at forefront of age defined by tech evolution

IN AN ERA defined by tech evolution, India stands at the forefront as one of the world's fastest-growing economies and a global hub for startups and digital innovation, the WEF said on Monday. The Centre for the Fourth Industrial Revolution India, liaison office of WEF in India, launches its 6-year impact journey report on the inaugural day. The WEF said it is proud to act as India's partner in shaping a more humancentric, planet-friendly and resilient future. — PTI

Housing market shows slowdown immunity: Godrej

INDIA'S ECONOMIC SLOWDOWN is not expected to show up in the country's housing market, Godrei Industries Group chairperson Nadir Godrej told the Reuters Global Markets Forum on the sidelines of the WEF's annual meeting on Monday. Godrej is keeping a close watch on its debt given the cyclical nature of the business and is hopeful of riding out a potential down cycle, he added. - REUTERS

Mumbai, January 20 CONTINUING WITH THE trend seen in 2024, bollywood

Bachchan's ₹83-crore

market sizzles again

RAGHAVENDRA KAMATH

stars are keeping the Mumbai property market, especially the western suburbs, abuzz with a number of big-ticket deals in

the new year. The latest to

strike a high-value deal is

industry icon Amitabh Bach-

chan, who sold a 5,704 sq ft

property (on a built-up basis)

for ₹83 crore in the city's Oshi-

wara area. The duplex apart-

ment was purchased by Bachchan for ₹31 crore in April

168% increase in value.

nts reviewed by Square Yards.

not be reached for comments.

have recently bought two luxury

apartments worth ₹86.92 crore

in Mumbai's Juhu area. The

actor has bought the first apart-

ment along with wife Natasha

Dhawan on the 7th floor of

Twenty, an under-construction

building in Juhu, for ₹44.52

crore, documents accessed by

Dhawan purchased a second

luxury apartment with his

₹42.40 crore, on the 6th floor of

Roshan rented out his office

space in Mumbai for ₹5.62 lakh

per month. Meanwhile, Shahid

Kapoor in November last year

leased his opulent apartment at

Recently, actor Hrithik

In a separate transaction,

Zapkey show.

the same building.

deal: Mumbai property



STARS HEATING UP CITY REALTY

BACHCHAN Oberoi Sky City, Borivall East ₹15.42 cr

2021, reflecting a remarkable **VARUN DHAWAN** (with wife Natasha Dhawan) D'Décor Twenty, Juhu The transaction incurred a stamp duty payment of ₹4.98 ₹44.50 cr crore and registration charges of ₹30,000, according to registra-**VARUN DHAWAN** tion documents accessed (with mother Karuna through Square Yards. The prop-Dhawan D'Décor erty also has a terrace measuring Twenty, Juhu) 4,800 sq ft and includes six mechanised carparking spaces. Actress Kriti Sanon rented this Oshiwara apartment in November 2021 for ₹10 lakh a month with a security deposit of ₹60 lakh, according to docume-In 2024 alone, the family purchased a commercial property in Oshiwara and four resi-**SHAHID KAPOOR** dential properties across Magathane and Mulund West, with a ₹60.41 cr total property value exceeding ₹106.74 crore. Bachchan could Varun Dhawan and family Source: Zapkey

Lodha Cullinan, Versova Independent **House Bandra** West ₹14 cr

the ultra-luxury residential towerThreeSixtyWestinWorli, Mumbai, for a rental amount upwards of ₹20 lakh permonth, according to real estate data from Square Yards.

The actor had bought this property, spanning 5,395 sq ft of carpet area and 6,175 sq ft of built-up space, with his wife, Mira Kapoor in May 2024 for mother, Karuna Dhawan, for ₹60 crore.

In September last year, it was reported that actor and BJP MP Kangana Ranaut sold her bungalow in Mumbai's Bandra area for ₹32 crore. She bought the property in September 2017 for ₹20.7 crore and converted it into the office for Manikarnika

Films, the actor's production house. The actor made returns of 55% on the 7-year investment. Last year, Ranaut bought an under construction property in Andheri area for ₹1.56 crore.

Actor Manoj Bajpayee and his wife Shabana Bajpayee have sold their property in Mumbai's Mahalaxmi locality for ₹9 crore. They had purchased the apartment in April 2013 for ₹6.40 crore with a stamp duty of ₹32 lakh and a registration fee of ₹30,000. On August 17, 2024, actor

and producer Aftab Shivdasani also sold a 1,304-sq ft residential property in Lower Parel area of Mumbai for ₹7 crore.

billionaire wealth is now derived from inheritance, monopoly poshows there is an enormous wer or crony connections, shoexplosion in the billionaire wing that "extreme billionaire wealth and this is more worriwealth is largely unmerited". The some due to the growing num-

rights group urged governber of people living with hunger. ments across the world to tax the richest to reduce inequality, end extreme wealth, and dismantle the new aristocracy. It

On the inauguration of the est person as his top advisor.

SeQuent Scientific Limited

CIN: L99999MH1985PLC036685

Registered Office: 301, 3rd Floor, 'Dosti Pinnacle', Plot No. E7, Road No. 22, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604, Maharashtra, India.

Tel.: +91 22 41114777, Email ID: investorrelations@sequent.in, Website: www.sequent.in NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108, 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the Rules"), read with General Circular No. 09/2024 dated September 19, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by SEBI (hereinafter collectively referred to as "the Circulars") Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Sequent Scientific Limited (the "Company") is sought for the following special resolution by way of remote e-voting ("e-voting") process:

em No.	Agenda	Resolution type
4 ,	Appointment of Ms. Revati Parag Kasture (DIN: 07558973) as a Director (Non-Executive, Independent) of the Company	Special Resolution

Pursuant to the Circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Monday, January 20, 2025, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / depository participant(s) as on Friday, January 10. 2025 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.sequent.in, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"); www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE") www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL")

www.evoting.nsdl.com. In accordance with the provisions of the Circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal

Ballot Notice for information purposes only. The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facility to all its Members. Thee-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting period	9.00 a.m. IST on January 21,2025	
Conclusion of e-voting period	5.00 p.m. IST on February 19,2025	
Cut-off date for eligibility to vote	January 10,2025	

The e-voting facility will be disabled by NSDL immediately after 5.00 p.m. IST on February 19,2025. Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held

by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited either by email to einward.ris@kfintech.com or by post to Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032.

The Board has appointed Nilesh Shah & Associates, Practicing Company Secretaries, as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting thee-voting process in a fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call: 022 - 4886 7000 or send a request at evoting@nsdl.com.

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced within two working days from the conclusion of e-voting on or before February 21 ,2025 and will also be displayed on the Company's website www.sequent.in and on the website of NSDL (https://www.evoting.nsdl.com), and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent.

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Ganesh Patro, Deputy Vice President, Kfin Technologies Limited Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032 Contact details: Email id- Ganesh.Patro@kfintech.com. einward.ris@kfintech.com; Contact number-1800-309-4001. Shareholders can also contact: Amit Vishal, Deputy Vice President or Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013, India, Contact details: evoting@nsdl.com Contact number- 022 - 4886 7000.

> By Order of the Board of Directors For SeQuent Scientific Limited Yoshita Vora Company Secretary

AICICI PRUDENTIAL MUTUAL FUND JETARAKKI KAREINI

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12" Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: ONE BKC, A - Wing, 13th Floor, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051; Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.icicipruamc.com, Email id: enquiry@icicipruamc.com Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313 Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Housing Opportunities Fund,

ICICI Prudential Innovation Fund and ICICI Prudential PSU Equity Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum capital withdrawal option (IDCW option) of the Scheme, subject to availability of distributable surplus on the record date i.e. on January 23, 2025*:

Name of the Schemes/Plans	Quantum of IDCW (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each) \$#	NAV as on January 17, 2025 (₹ Per unit)
ICICI Prudential Housing Opport	unities Fund	
IDCW	1.30	15.76
Direct Plan – IDCW	1.30	16.36
ICICI Prudential Innovation Fund		
IDCW	1.40	17.10
Direct Plan – IDCW	1.40	17.46
ICICI Prudential PSU Equity Fund	1	
IDCW	1.60	19.53
Direct Plan – IDCW	1.60	20.22

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any

No. 006/01/2025

or the immediately following Business Day, if that day is a Non – Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Place: Mumbai Date: January 20, 2025 **Authorised Signatory**

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit <u>www.icicipruamc.com</u>

Investors are requested to periodically review and update their KYC details along with their mobile number and email id. To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.icicipruamc.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

YASH YASH OPTICS & LENS LIMITED (Formerly known as Yash Optics & Lens Private Limited) Registered Off.: 34 ABC Kandivli Co Op Industrial Estate Ltd, Govt Ind Estate

Charkop Kandivali West, NR Maruti Service Centre, Kandivali West, Mumbai, Maharashtra - 400067, India | Tel.: 091 86550 69009 / 91373 74566 Email: yoalpi@gmail.com | Webside: www.yashopticsandlens.com CIN: L36101MH2010PLC205889

NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('Act') (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rule(s) 20 and 22 of the Companies (Management and Administration Rules, 2014, ('Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEB Listing Regulations') and the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ("SS-2"), each as amended, and it accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ('MCA') for holding general meetings/conducting postal ballot process through e-Voting vide General Circular No(s), 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020 read with other relevant circulars issued in this regard, the latest being General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as 'MCA Circulars'), Members are that the Postal Ballot Notice along with Explanatory Statement and E-Voting Instructions for remote e-voting have been sent to the members who have registered their email addresses with the company's Registrar and Transfer Agent, Bigshare Services Private Limited (RTA)/Depositories as on cut-off date. The Notice is also available on the website of the Company at: www.yashopticsandlens.com, and on the website of Bigshare Services Private Limited at www.bigshareonline.com. being the agency appointed by the company for providing e-voting services. In compliance with the MCA Circulars, Yash Optics and Lens Limited ('Company') is sending this Notice ONLY in electronic form to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agent ("RTA")/Depositories. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope is not being sent to the Members for this Postal Ballot.

The E-voting period begins on Wednesday, January 22, 2025, at 9:00 a.m. (IST) and shall end on Friday, February 21, 2025, at 5:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by Bigshare for voting thereafter During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut-off date (record date) of Friday January 17, 2025 may cast their vote electronically. Detailed instructions/procedure for E-voting are provided in the notice Shareholding Holding Shares in physical mode and who have not registered/updated their email addresses with the Depository participant are requested to registered/ updated their email addresses with the same.

The Scrutinizer will submit his/her consolidated report to the Chairman, or any other person authorised by him, after scrutiny of the votes cast, on the result of the postal ballot through remote e-Voting within two working days from the conclusion of the postal ballot through remote e-Voting. The Scrutinizer's decision on the validity of

The result of the postal ballot declared along with the Scrutinizer's Report ('Result' shall be placed on the Company's website www.yashopticsandlens.com, and on the website of Bigshare Services Private Limited www.bigshareonline.com immediately after the Result is declared by the Chairman or any other person so authorised by him, and the same shall be communicated to the Stock Exchanges, i.e., the Nationa Stock Exchange of India Limited ('NSE'), where the ordinary equity shares of the Company are listed. The Result shall also be displayed on the notice board of the Company at its Registered Office at 34 ABC Kandivli Co Op Industrial Estate Ltd. Govt Ind Estate Charkop Kandivali West, NR Maruti Service Centre, Kandivali West, Mumbai, Kandivali West, Maharashtra, India, 400067. In case shareholders/ investor have any queries regarding E-voting, you may refer


the Frequently Asked Questions ('FAQs') and i-Vote e-Voting module available at https://ivote.bigshareonline.com, under download section or you can email us to ivote@bigshareonline.com or call us at: 1800 22 54 22. By Order of the Board of Directors For, Yash Optics & Lens Limited

Adrata Anil Srivastav Place: Mumbai Company Secretary & Compliance Officer Dated: 21# January 2025

M. No: 73764



Place: Thane













समाजातील दुर्बल व वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी महामेळावा - न्या. नितीन सुर्यवंशी

दुर्बल व वंचित घटकांचे सक्षमीकरण करण्यासाठी, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा महामेळावा आयोजित करण्यात आहे, असे प्रतिपादन न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक नितीन सुर्यवंशी यांनी कळमनुरी येथे शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा उद्घाटनप्रसंगी केले.

न्यायमूर्ती सूर्यवंशी म्हणाले, भारतीय राज्यघटनेने चार स्तंभ तयार कलेले असून यामध्ये कायदे मंडळ, न्याय व्यवस्था, प्रशासन आणि प्रसिद्धी माध्यमांचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना न्यायाचे तत्व दिले असलेल्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यत पोहोचणे आवश्यक आहे. न्याय हा कायद्यातील महत्त्वाचा घटक आणि लोकांना हक्क करून

हिंगोली, दि.२० : समाजातील देतो. दुर्बल घटकाला मोफत करण्यात येत आहे. या शिबिराच्या न्यायिक सेवा उपलब्ध करून देणे, न्यायिक साक्षरता व जागरुकता निर्माण करणे. कायदेशीर हक्क. कर्तव्य दायित्व व कल्याणकारी सल्ला देणे, शाळेत कायद्याबाबत साक्षरता शिबीर आयोजित करून जनजागृती करणे यासाठी हे शिबिर आयोजित केल्याचे सांगून परिसरातील प्रत्येक नागरिकांनी आलेल्या विविध स्टॉल्संना भेटी देऊन योजनांचा लाभ घ्यावा,

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांनी नागरिकांच्या हिताची, हक्काची जाणीव करून देण्यासाठी तसेच समाजातील प्रत्येक घटकाला या संधीचा लाभ मिळावा, यासाठी महामेळाव्याचा आयोजित जिल्हा विधी सेवा आहे. प्राधिकरणामार्फत विविध उपक्रम घेऊन जनतेला न्याय देण्याचे काम

माध्यमातून नागरिकांना त्यांचे कायदेशीर हक्क, बालक, महिला, आदिवासी, दुर्बल घटकातील लोकांचे रक्षण करण्यासाठी विधी प्राधिकरण महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. भारतीय संविधानाने महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला आहे. शिक्षण हे वाधिणीचे द्ध आहे. याचा समाजातील प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे. शासन बाल क्रपोषण मुक्तीसह विविध योजना राबवित आहे. या योजनांची समाजाला माहिती करून देण्यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. याला समाज व्यवस्था कारणीभूत आहे. बेरोजगारीवर करण्यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनाची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी

नगर मनपा हद्दीत मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट

अहिल्यानगर, दि.२० नगर मनपा हद्दीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून महापालिका आयुक्तांनी चमकोगिरी थांबवून प्रत्यक्ष फिल्डवर काम दाखवावे,अशी मागणी माजी स्थायी समिती सभा पती मनोज कोतकर यांनी केले आहे.

मनोज कोतकर यैांनी म्हटले आहे की,नगर शहर व उपनगरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे.गुलमोहोर रोडवर कोहिनूर मंगल कार्यालयासमोर भटके कुत्रे गाडीला आडवे आल्याने दोन युवती जखमी झाल्या. याच परिसरात मोकाट क्र्रत्यांनी तीन वर्षांच्या बालकावर हल्ला केला. नागरिकांच्या सतर्कतेने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.केडगाव सोनेवाडी रोड परिसरातील सहा नागरिकांना कृत्र्यांनी चावा घेतला.रात्रीच्या वेळी तर शहर व उपनगरात कृत्र्यां च्या झुंडींमुळे नागरिकांना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागतो आहे. शहरात मोकाट कृत्र्यांनी उच्छाद मांडला आहे.अशा वेळी मनपा प्रशासन,विशेषतः मनपा आयुक्त यशवंत डांगे हे फक्त पाणीपट्टी नागरिकांकडून कर मुक्त वातावरणात राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली पाहिजे.भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी मनपा फक्त कागदी घोडे नाचवत आहे.

आयुक्तांनी मीडिया,प्रसार माध्यमांवरील चमकोगिरी थांबवून प्रत्यक्ष फिल्डवर काम करून दाखवले पाहिजे.अन्यथा तुमच्या दालनासह महापालिकेच्या आवारात भटकी

कुत्री सोडून आंदोलन केले जाईल असा आक्रमक इशारा माजी स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे. लोकनियुक्त नगरसेवक नसल्याने अहिल्या नगर महानगरपालिकेत सध्या प्रशासक राज आहे.आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या कडे सर्व अधिकार आहेत. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे. परंतु त्यांची कडक शिस्त मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करताना दिसून

मोकाट कुत्र्यांमुळे शहर व

उपनगरातील नागरिक भयभीत झाले आहेत.रात्रीच्या वेळी बाहेर गावाह्न येताना नगरकरांना चोर, दरोडेखोरां पेक्षा कुत्र्यांची भीती वाटते.आयुक्त डांगे यांनी अनेक वेळा ररन्त्यावर उतरून कामे मार्गी लावतात.त्याची योग्य प्रसिद्धी होईल अशी व्यवस्था केली जाते.आयुक्तांनी एकदा कोणताही लवाजमा न घेता शहर किंवा उपनगरात एकट्याने ररन्त्यावर फिरून दाखवावे.म्हणजे त्यांना मोकाट कुत्र्यांची दहशत दिसून येईल. मोकाट कुत्र्यांचा दरवाढ तसेच इतर कामांत व्यस्त बंदोबस्त करण्यासाठी मनपाने कोणालाही काम द्यावे.तूमच्या पातळीवर निविदा प्रक्रिया राबवा परंतु हा उपद्रव बंद करावा. पाणीपट्टी दरवाढ करण्यासाठी तुम्ही खूप तत्परता दाखवली. तीच तत्परता नगरकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दाखवली सोशल तर तुमचे कौतुकच होईल. येत्या आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आम्ही कुत्री पकडून आणून महापालिकेच्या आवारात सोडू, असा इशारा मनोज कोतकर यांनी दिला आहे.

केनव्यूने त्यांच्या रिहायड्रेशन पोर्टफोलिओचा विस्तार

- डायरियल डिहायड्रेशनमध्ये रेडी-टू-ड्रिंक स्वरूपात डब्ल्यूएचओ ओआरएस लाँच केले

त्यांच्या रेडी-टू-ड्रिंक रिहायड्रेशन पोर्टफोलिओचा विस्तार करत ओआरएस लॉन्च केला आहे, डायरियामुळे होणाऱ्या डिहायड्रेशनसाठी -डब्ल्यूएचओ मान्य फॉर्म्युला आहे. या लॉन्चसह, केनव्यू आता डायरियल आणि नॉन-डायरियल डिहायड्रेशन दोन्हीचे निराकरण करणारा एक सर्वसमावेशक हायड्रेशन पोर्टफोलिओ प्रदान करते. नॉन-डिहायड्रेशनसाठी यापूर्वीच उपाय प्रदान करणाऱ्या केनव्यूच्या हायड्रेशन केअरमध्ये हे जोडते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या रेडी-टू-ड्रिंक मते दरवर्षी १.७ अब्ज बालके बळी ठरतात. जागतिक आरोग्यासमोरचे सर्वांत मोठे

मुंबई, दि.२० : केनव्यूने आव्हान आहे.भारतात,अतिसार विशेषतः ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेले ओरल रीहायड्रेशन सॉल्ट (जठड) हे अतिसाराच्या उपचारांमध्ये सुवर्ण मानक आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-७च्या २०१९-२१ च्या अहवालानुसार ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये ओआरएसचा वापर अजूनही कमी आहे (६०.६%) रेडी टू ड्रिंक ओआरएस रिहायड्रेशनसाठी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस नवीन लॉन्च आणखी एक मजबूती केलेली ओस्मोलॅरिटी (विध्रव्य द्रवांची क्षमता) सुनिश्चित करते. रन्वरूपात ओआरएस सेवन करणे सोपे आहे. सोबतच अतिसाराशी लढण्यासाठी ते निर्जलिकरणाच्या समरऱ्येवर सुरक्षा प्रदान करते.

PUBLIC NOTICE

My client Mr. DEVENDRA RAMNARAYN PANDEY. Residing at E-404. Sonam Abhinav Chs Ltd. Phase-8 New Golden Nest, Bhayader Road, Thane-401105. has lost / misplaced Original Share Certificate issued by Sonam Abhinav CHS Ltd from his custody in respect of his residential Flat no E/404. My client has lodged lost complaint for the same with concern police station vide lost report No. 195-2025 dated 02.01.2025 any person claiming an interest in the said fla property and document as referred by way of sale, gift ase, inheritance, exchange, mortgage, charge, lien trust, possession, easement, attachment or otherwise owsoever are hereby required to make the same known to the undersigned within 7 days from the date nereof, failing which without any reference to such claim and the same, if any, shall be considered as Dharmendra V. Pate

Date: 21/01/2025 (Advocate High Court) Shop No.68, Mahesh Nagar Building No.6, Station Road, Bhayander West

PUBLIC NOTICE ADV. SACHIDANAND (Bombay High Court) Email: tasachidanand@gmail.com. Cell no. 8928801829

On behalf of our client Mr. Rajesh M. Sawant Mrs. Revati M. sawant, Menon Buildcon Pv Ltd. through its director. That the general powe of attorney (GPOA) dated 7/4/21 given in favou of D.K.Realtors & developers Ltd. through its Directors stands Terminated in any event by ou client hereby withdraws, revokes, cancels terminates the aforesaid GPOA with immediat effect have come to an end the propert described as CTS NO 295, (1 to 3) plot no Shivaji Colony ward K27 Sawant Sadan, SMV Marg Chakala Andheri East 99 required and al associated documents stand null & void of authorization issued in connection with the above property have been revoked, any person ealing with D.K. REALTORS & DEVELOPERS LTD, concerning the said property shall do so a I shall not be held liable for any acts translation or dealings conducted by the agent in relation t the scheduled property hence forth the scheduled property in the GPOA is the subject matter of the various suit currently pending adjudication in the Hon'ble court.

Place: Mumbai Advocates For Raiesh M. Sawan

जाहीर सूचना

क्लायंट **१) श्री. सचिन दत्तात्रय कदम आणि २** श्रीमती स्मिता सचिन कदम, विकी करार करून प-लॅट क्रमांक १९१२, ११ वा मजला, मोरारर्ज मिल म्हाडा संकुल १ बी को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.. इमारत क्रमांक १ बी. (२५० टी/एस) केबिन II, पहाडी गोरेगाव प्रकल्प उडीपी विहार हॉटेल जवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३, सुमारे २२५ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफब श्री शिवाजी कृष्णा नाटेकर (मूळ वाटपधारक) यांच्याकडून खरेदी करण्याचा आणि म्हाडा/सोसायटीकडून माझ्या क्लायंटच्या नावाक सदर प-लॅटच्या संदर्भात आवश्यक कागदपत्रे तया करण्याचा विचार करीत आहेत. जर कोणाला य संदर्भात काही आक्षेप, दावा असेल तर त्यांनी ही जाहीरात प्रसिध्द झाल्यापासन ७ दिवसांच्या आत योग्य पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह खालील पत्त्यांवर लेखी कळवावे. त्यानंतर आलेल्या कोणत्याही आक्षेप सूचन विचारात घेतल्या जाणार नाहीत. संबंधितांनी याची नोंद

ठिकाण : मुंबई दिनांक : २१.०१.२०२५

> ईरफान शेख (बी. कॉम., एलएल.बी.) विकल. उच्च न्यायालय. गाळा क्र.९ ए, पहिला मजला ऑफ नॅशनल टिंबर मार्ट, अस्लफा, अंधेरी (पू), मुंबई - ४०० ०७२.

Notice is hereby given through my client SHRI. NAVNATH TURKARAM BUDHATRAO is legal heir of Deceased SMT. KALYANI NAVNATH BUDHATRAO who was Owners of Flat No.101, in 'A' Wing, First Floor, Vasanti Bhavan Co-op. Hsg. Soc. Ltd., Navghar Road, Bhayanda [East], Tal & Dist - 401105 and SMT. KALYAN NAVNATH BUDHATRAO expired on 29/01/2024 After

PUBLIC NOTICE

the death of deceased she has left behind 1] SHRI NAVNATH TUKARAM BUDHATRAO (Husband 21 SMT. REVATI RAVINDRA ABHANGRAO D I BUDHATRAO (Married Da SUNNY NAVNATH BUDHATRAO (alias BUDHVANTRAO (alias BUDHVANTRAO (son) as legal heirs. 1] SMT REVATI RAVINDRA ABHANGRAO D/o NAVNATH BUDHATRAO 2] SHRI. SUNNY NAVNATH BUDHATRAO alias BUDHVANTRAO have relea their right, share, interest, in the name of their Mother SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO and he has made application for membership to the society t

transfer the said flat premises in his name. My client has lost and misplaced agreement between M/S. SHREE SADGURU CONSTRUCTION and SHRI, KISHOR RAMCHANDRA PATIL and same has been not traceable.

been not traceable.

If any person has any objection my client over against any Legal Heirs and Lost of agreement of above mentioned agreement for transfer of the above said property or regarding legal heirs in respect of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, tittle, interest etc. then such person should raise her/his/their claims or objection through written documents along with proofs thereof to undersioned documents along with proofs thereof to undersioned documents along with proofs thereof to undersigne within 14 days from the date of publication of thi advertisement/notice. After 14 days no claim shall be considered and the same shall be transferred in the name of SHRI. NAVNATH TUKARAM BUDHATRAO and he shall be the owner in respect of the above sai lat premises and then my client will proceed further f Sale/transfer of property in the name of any intereste

Sd/- R. L. MISHRA (ADVOCATE HIGH COURT) Date: Off. No. 23, First Floor, Sun Shine Heights Near Railwa 21/01/2025 Station, Nallasopara [East] Dist. Palghar-401209.

जाहीर सूचना

जाहीर सूचना येथे सचना टेण्यात येत आहे की, १) श्री ईश्वरचंद्र वीरप्पा उनाकल व २) श्रीमती विनेता देशवरचंट उनाकल हे निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.१६०१. १६वा मजला. रहेजा विस्तास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडची विंग जे, इमारत उप-प्लॉट क.३९. रहेजा विहार कॉम्प्लेक्स. चांदिवली फार्म रोड, तुंगवा, मुंबई-४०००७२, क्षेत्रफळ ६७०.१७ चौ.फु. (अर्थात ६२.२६ चौ.मी.) कार्पेट क्षेत्र तसेच स्टील्ट लेव्हलमधील एक कार पार्किंग जागा (वाहन पार्क करण्याच्या उद्देशाकरिता) क्र.२९ (सदर जागा) येथील नागेचे मालक आहेत. १) श्री. ईश्वरचंद्र वीरप्पा उनाकल व २) **श्रीमती वनिता ईश्वरचंद्र उनाकल** यांनी सर्व

मधिभारापासून मृक्त असलेली सदर जागा माझे भशिलांकडे विक्री करण्यासाठी करारनामा केला भाहे आणि जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर जागेबाबत कोणताही दावा, गक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी ासल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशनापासून **१५ देवसांत** आवश्यक कागदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा माझे भशील सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा विचारात न घेता उपरोक्त नागेच्या खरेदीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण

आज दिनांकीत २१ जानेवारी, २०२५ सही/

राहुल नरेंद्र सिंग वकील उच्च न्यायाल दकान क्र.६८. पवर्ड प्लाझा, हिरानंदार्न गार्डन्स, पवई, मुंबई-४०००७६ मोबा. ९०२९५५१२६८

लायंट **श्री. शिवाजी कृष्णा नाटेकर, मालक** रहिवासी आणि प-लॅट क्रमांक १११२, ११ वा मजला. मोरारजी मिल म्हाडा संकल १ बी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., बिल्डिंग क्रमांक १ बी. (२५० टी/एस) केबिन II**.** पहाडी गोरेगाव प्रकल्प, उडीपी विहार हॉटेल जवळ गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३, सुमारे २२५ **चौरस फट कार्पेट** क्षेत्रफळाचे मालक आहेत. आपि माझ्या क्लायंटचे म्हणणे आहे की म्हाडाने सदर प लॅटच्या संदर्भात जारी केलेले मूळ वाटप पत्र आणि तात्परते ऑफर पत्र गहाळ झाले होते आणि माझ्य क्लायंटला म्हाडाकड्न वरील वाटप पत्र आणि तात्परते ऑफर पत्राच्या प्रमाणित सत्य प्रती घेण्यात आल्या होत्या. आणि माझा क्लायंट विक्री कराः करून सदर प-लॅट आणि त्याचे शेअर्स १) **श्री**. सचिन दत्तात्रय कदम आणि २) श्रीमती स्मित **सचिन कदम** यांना विक्री कराराद्वारे हस्तांतरित करण्याचा आहे. जर कोणाला या संदर्भात कार्ह आक्षेप, दावा असेल तर त्यांनी योग्य पुरावे आणि मूळ कागदपत्रांसह ही जाहीरात प्रकाशित झाल्यापासून। दिवसांच्या आत खालील पत्त्यावर लेखी स्वरुपा कळवावे. त्यानंतर कोणत्याही आक्षेप सूचन

ठिकाण : मुंबई दिनांक : २१.०१.२०२५

> सही/ ईरफान शेख (बी. कॉम.. एलएल.बी.) विकल, उच्च न्यायालय, गाळा क्र.९ ए, पहिला मजला. ऑफ नॅशनल टिंबर मार्ट, अस्लफा, अंधेरी (पू), मुंबई - ४०० ०७२.

विलंब आणि माफिनामा जाहिर सुचना

श्रीमती सुर्यावेन विरेंद्र जानी हे राज नंद ए विंग सीएचएस लि.,या संस्थेचे अधिकृत सदस्य आहे. ते सीटीएर क्रमांक ३४३,जे.के.पॅराडाईज कॉम्प्लेक्स,एक्सर रोड योगी नगर,डी.डी.बीर्ज मार्ग,बोरीवली प.,मुंबई-४०० ९२ येथे स्थित असुन सीटीएस क्रमांक ३४३ असलेल्या भुखंडावर वसलेले गांव बोरीवली,तालुका बोरीवर्ल येथे नोंदणीकृत आहे. मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील जिल्हा आणि उपजिल्हा येथील सहमालक असुन त्यांचा भाग प्रमाणपत्र क्रमांक ०३ चे भाग क्रमांक २१ ते ३० (दोन्ही एकत्र समाविष्ठ) असलेले प्रत्येकी रूपरे १०/-किमतीचे १० पुर्ण भरलेले सहधारकांचे दिनांक ०९.०१.२०२४ रोजी निधन झालेले आहे. त्यांची वारस मलगी व सहधारक श्रीमती सोनल दिलिप त्रिवेदी यांना दिनांक २३.०१.२०१८ रोजी गिप्ट डिड व्दारे मिळालेले . आहे.त्यांनी सदर भाग आणि सदनिका त्यांच्या एकमेव नावाने हस्तांतरीत करण्यासाठी संस्थेकडे अर्ज दाखल केलेला आहे.या नोटीशीदारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले भाग व हितसंबंध हस्तांतरीर करण्यासंबंधी कोन्ही वारसदार किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडुन हक्क मागण्या/हरकर्त गगविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन **१५** दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या हरकतीच्या पष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे सादर करावेत.जर वर नमद केलेल्य मुदतीत कोणाही व्यक्ती कडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर सभासदाचे संस्थेच्य . गांडवलीतील/ मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधी नसार कार्यवार्ह करण्याची संस्थेला मोकळीक राहील. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/ हरकत आल्या तर त्याबाबर iस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल.

ठिकाण:-मुंबई-४०० ०६७

अभिजीत ए.परब, टेंन्थ मॉल,एलजी-११,महावीर नगर, कांदिवली प.,मुंबई-४०० ०६७

PUBLIC NOTICE

Sub: Partnership firm of M/S. M. J. CONSTRUCTION COMPANY having its registered address at Plot at survey No./C.T.S. No.189, Pardi No.119, Village Malonde, Magaon Road, Vasai West, Dist. Palghar, Pin Code

The public at large and all concerned are hereby informed that 1, Mr. Dhawal Natwarlal Maheshwari, of Mumbai, Indian Inhabitant, former partner of the Partnership firm M/S. M. J CONSTRUCTION COMPANY, have retired from the said partnership firm with effect from 14th January 2025.

I have also released and transferred all my undivided right, share and interest in the said firm and in its goodwill and in all movable and immovable assets of the said partnership including benefit of all existing contracts / agreements in favour of MR. HARISH PRABHAKAR SHETTY, the one of the Continuing Partner of the said Firm and now continuing the business of the said Firm with MR. RAJENDRA BALKRISHNA PATIL the another Continuing Partner of the said Firm.

Henceforth, I am not directly and/or indirectly involved and/or connected with the said Firm of M/S. M. J. CONSTRUCTION COMPANY whose remaining present Partners are (1) MR. HARISH PRABHAKAR SHETTY and (2) MR. RAJENDRA BALKRISHNA PATIL.

Dated this 20th day of January, 2025

At Mumbai. (MR. DHAWAL NATWARLAL MAHESHWARI) Office No. 14, 1st floor, Laxminarayan Shopping Centre, Poddar Road, Malad (East), Mumbai 400 0975.

Bhalchandram Clothing Limited CIN- L17120MH2005PTC156451 Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034 Tel No. +91-22-40500100

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND E-VOTING FACILITY

hereby given that the EXTRA ORDINARY GENERAL MEETING (EGM) of the embers of the Company will be held on Tuesday, February 11, 2025 at 11.00 a.m. at the egistered office of the Company at 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034, to ansact the business as set out in the Notice.

he Electronic copies of the Notice of EGM has been sent electronically to those members wh ave registered their E-mail address with Company/ Depository Participants. The Notice has been lispatched on January 20, 2025. The same can also be accessed from the Company's website

E-Voting: Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the ompanies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical c lematerialized form, as on the cut-off date i.e. Tuesday, February 04, 2025, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the Extra Ordinary General Meeting of the ompany through E-voting system of National Securities Depository Limited (NSDL). A person who not a member as on cut-off date should treat this Notice for information purpose only.

lembers who have not registered their email IDs may follow the instructions available in the lotice or at NSDL website www.evoting.nsdl.com to login and use the e-voting facility. this regard, the Members are hereby further notified that:

E-voting period shall commence from Thursday, February 06, 2025 at 09.00 A.M. and ends on Monday, February 10, 2025 at 05,00 p.m.

Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on Monday, February 10, 2025. Member who have not voted through electronic means can vote at the Meeting. However, member who has casted his votes electronically can attend the meeting but cannot cast votes

at the meeting. The Company has appointed M/s. Atul Kulkarni and Associates, practicing company secretar as scrutinizer for conducting the E-voting & Remote E-Voting process thereto in accordance with the provision of the Act read with the rules in fair and transparent manner. The results of the voting shall be announced within two working days of the conclusion of the EGM. The results declared along with the scrutinizers report shall be placed on the company website https://www.lahotioverseas.com for the information of the members besides being

communicated to stock exchange.

In case of any query or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write ar

Date : January 20, 2025 Place: Mumbai

By order of the Board, **Bhalchandram Clothing Limited** Ujwal Lahoti Managing Director (DIN: 00360785)

जाहीर नोटीस

श्री. नागू बाळू आवंढे हे माऊली को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडचे सभासद होते, ज्यांचे फ्लॅंट क्रमांक ए–२४०५, २४ वा मजला, बिल्डिंग क्रमांक ४ए, माऊली सीएचएसएल, मिल वर्कर ट्रांझिट बिल्डिंग, म्हाडा कॉलनी, न्यू हिंद मिल कंपाऊंड, घोडपदेव, मझगाव, मुंबई — ४०००३३ येथे आहे. त्यांचे दिनांक ३०/०९/२०१८ रोजी निधन झाले असून, त्यांनी त्यांच्या मुलगा श्री. शरद नागू आवंढे यांना नामनिर्देशन दिले आहे.

सोसायटीद्वारे या नोटीसमध्ये मृत सभासदाच्या मालमत्तेच्या व हितसंबंधांच्या इस्तांतरणासाठी वारसदारांकडून किंवा इतर हक्कदारांकडून किंवा हरकतींच्या स्वरूपात दावे/हरकती मागविण्यात येत आहेत. या नोटीसच्या प्रसिद्धीनंतर ७ दिवसांच्या आत दावे / हरकतींसह संबंधित पुरावे सोसायटीला सादर करावेत.

जर वरील नमूद केलेल्या कालावधीत कोणतेही दावे/हरकती प्राप्त झाल्या नाहीत, तर सोसायटीला त्यांच्या उपनियमांनुसार मृत सभासदाच्या मालमत्तेचा आणि हितसंबंधांचा व्यवहार करण्यास स्वातंत्र्य राहील. दावे/हरकती असल्यास, कृपया सोसायटीच्या कार्यालयातील व्यवस्थापन समितीशी ७ दिवसांच्या आत संपर्क साधावा.

ए-६, पवापुरी टॉवर, दत्ताराम लाड मार्ग, काळाचौकी, मुंबई.

सही/-ॲड. शरद राऊत

ठिकाण : ठाणे

दिनांक : जानेवारी २०, २०२५



PUBLIC NOTICE

Mr Kumar Varandani, resident of flat no A/1/1, KRIPANAGAR CHS. has applied for Duplicate Share Certificate. The Society herewith invites claims / objections from the public with evidence in support, at below address. In case of no objection being received with evidence in 15 days from date of publication, the society shall issue duplicate share certificate & shall not be esponsible, in any manner whatsoever The Nutan Jeevan Coop Hsq. Socy Ltd Kripanagar, Irla, S.V Road, Vile Parle (W. Mumbai 400056

जाहीर सूचना माझे अशिल थ्री. जिबनेश सिंह व सी.पुजा हे फ्लंट नं. 909, 9ता मजाना, ए बिंग, टाईप सी, ओचना प्राइंड पार्क की ऑप. ही. मोसा. लि., प्राइंड पार्क कॉम्पलेनस, ऑप. तार्किस कं. बोडबंदर रोह. टाणे (१) ४००६०७ थ्री.विकास हर्राजनकुमा मेटीस्ता आणि सी. अभी विकास मेटीस्ता बांचेकडुन विकत पंज्याची इच्छा शहे. थ्री विकास हर्राजनकुमा स्मिर्सत्ता आणि सी. अभी विकास मेटीस्ता बांनी सर्दान सर्वानका हि थ्री सी. अभी विकास मेटीस्ता बांनी सर्दान सर्वानका हि थ्री सी. अमी विकास मैदीरल्ला यांनी सदरील सदीनका हि श्री. मालचंद्र एम.चितके यांचेकडुन दिनांक १५. १२. २०१० च्या विक्री कराराद्यारे खारेंदी केली असून दरलावें क क्र. उन ५ ५, ९० १० १० केला विक्री होता है से स्वाचित केला आहे. श्री. भालचंद्र एम.चितके आणि के. आम भालचंद्र चितके यांनी सदरील सदिनका हि मे. हेमल बिल्क्स यांचेकडुन दिनांक १८. ००. २००५ च्या विक्री करारा कोल उन्हार स्वाचकड केला असून दरलावें क है. उन १००५ अच्ये महा दुष्या निवंधक यांच्याकड नांदणी केला आहे. उम भालचंद्र चितके यांचे दिनांक २९. १९. २००५ रोजनी निधन झाले आहे. अशा प्रकार हो सालचंद्र पात्र चितके पांचे एक सिक्स कांच्याकड नांदणी केला आहे. उम भालचंद्र चितके यांचे एक सिक्स कांचे प्रमाणकंद्र चितके पांचे एक सिक्स कांचे होंचे सालचंद्र पात्र चितके यांचे एक सिक्स कांचे होंचे सालचंद्र पात्र चितके यांचे एक सिक्स कांचेरोंग वास्त अहित की पात्र होंचे सालचंद्र पात्र चितके यांचे एक सिक्स कांचेरोंग वास्त मालके प्रमाणकंद्र चितके यांचे एक सिक्स कांचेरोंग वास्त मालके स्वाचकी प्रमाणकंद्र चितके यांचे एक सिक्स कांचेरोंग वास्त्र चितके प्रमाणकंद्र चितके यांचे एक सिक्स कांचेरोंग वास्त्र चितके प्रमाणकंद्र चितके यांचे एक सिक्स कांचेरोंग वास्त्र चालके प्रमाणकंद्र चितके चीन स्वचकी कांचेर चालचें कांचेर चालचेंग गालचंद्र चितळे यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत

भोलपद्र। चत्रक याच एकमक कायरशार बारम आहत. या कायदेशीर वारसाव्यतिरिक्त, उपरोक्त फलंटवरील हक्क शीर्षक, हिस्सा आणि/किंवा ग्वारस्वावर कोणताही दाव असल्यास त्याने/तिने ही नोटीस जारी केल्यापासून ? इंदिसांच्या आत माझ्याशी संपर्क साधावा. विहित मुदती उपरोक्त फटानेकेतील मृत व्यक्तिच्या हिश्यावावत कोणतेह दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर वरील व्यक्तीशिवाय के. उम भालपंद्र चितके यांचे अन्य कायदेशीर वारस नाहीत अस मानं Adv. Shital Kadam Chavan
Date:21/01/2025 (Advocate High court)
Office:8-101, Shri Sai Samarth CHS,
Charigaon, Azad Chawk, Kalwa, Thane - 400605

येथे सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, दिवंग श्री. अमीर अहमद राझ, दिवंगत श्रीमती बिर्जीस अख्त अमीर राझ आणि दिवंगत श्री. नौमन अमीर राझ, व्हिडिओकॉन टॉवर, लेआउट, ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१ येथे असलेल्या फ्लॉ क्र.१०६, विंग सुर, वीणा साज स्वार सुर ताल को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे कायदेशीर आणि प्रामाणिक मालक होते: भाग प्रमाणपत्र क्र.१०६ (याप सदर भाग प्रमाणपत्र म्हणून संदर्भित) अंतर्गत, क्र.५६१ त ५७० (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी रु.पन्ना किमतीचे १० शेअर्स धारण करणारे, ज्यांचे अनुक्रमं २५.०३.२०२४, २७.१०.२०१७ आगि १९.०२.२०२२ रोजी निधन झाले आणि ते त्यांच्या पश्चा खालील कायदेशीर वारस आहेत-१) श्रीमती इरम नौम राझ, दिवंगत श्री. नौमन अमीर राझ यांच्या विधवा आणि श्री. अमीर अहमद राझ आणि दिवंगत श्रीमती बिर्जीस अख्त अमीर राझ यांच्या सून, २) दिवंगत श्री. नौमन अमीर राइ यांचे मास्टर इद्रिस अहमद राझ (पुत्र), ३) दिवंगत श्री नौमन अमीर राझ यांचे मास्टर अली अहमद राझ (पुत्र) म्हणून माझे अशिल श्रीमती इरम नौमन राझ, कायदेर्श वारस असल्याने, त्या स्वतःच्या आणि त्यांच्या दोन्ह मलांच्या नावे मालमत्तेचा हिस्सा हस्तांतरित करण्याचा आर् त्या सोसायटीकडून दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्याच विचार करतात. कोणा व्यक्तिस वरील नमृद केलेल्या फ्लॉ आणि भाग प्रमाणपत्राच्या बाबतीत - विक्री, देवाणघेवाप भाडेपट्टा, परवाना, गहाणखत, वारसा, भेटवस्त् धारणाधिकार, शुल्क, देखभाल, सुविधा, विश्वस्त, ताब किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचा - कोणताही हक्क, मालर्व हक्क, दावा किंवा हितसंबंध असल्यास या सचना प्रकाशि झाल्यापासून १४ दिवसांच्या (चौदा दिवसांच्या) आ खाली नमूद केलेल्या पत्त्यावर सर्व कागदोपत्री पुराव्यांस लेखी स्वरूपात ते कळवावे लागतील, असे न केल्या त्यांनी असा दावा/दावे सोडून दिले आहेत असे मानल जाईल आणि माझ्या अशिलांच्या नावे सदर फ्लॅटर हस्तांतरण आणि दुय्यम भाग प्रमाणपत्र जारी करण्याबाब कोणताही आक्षेप नाही असे मानले जाईल

दिनांक: २१/०१/२०२५ अजित उपाध्या सही/ ठिकाण: मुंबई

विकल. उच्च न्यायालय पत्ताः दुकान क्र.०५, सरोवर इमारत, वसं कॉम्प्लेक्स, समोर कल्पवृक्ष गार्डन बिल्डिंग, महावी नगर विस्तार, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४००६

जाहीर सूचना

श्रीमती गजराबेन हिमतलाल लखानी या व्योम को-ऑपरे<mark>टिव्ह हौसिंग सोसायटी लि.,</mark> पत्ता: प्लॉट क्र.२१ अशोक चक्रवर्ती रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१० या सोसायटीच्या सदस्या आहेत आणि सोसायटीच्य इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.**सी-१**८ च्या धारक आहेत, यांचे ०८.०५.२००३ रोजी कोणतेही यांचा मूलगा **श्री. हितेश हिमतलाल लखानी** यांर्न

यांच्या नावे फ्लॅट क्र.सी-१० मधील मयत सदस्यारं रोअर्स हस्तांतरणासाठी सोसायटीकडे अर्ज केला आहे मोसायटी याव्टारे. सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत प्रभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाट त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्या येत आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्य भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश मोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने त्र्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय , प्रोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य नारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते स.११.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित व्योम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि दिनांक: २०.०१.२०२५ सही/-ठिकाण: मुंबई मा. सचिव

तमाम लोकांना या नोटीसीद्वारे जाही करण्यात येते की मागाठाणे लीज्जत संजीवन को. ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड य संस्थेचे सभासद श्री मारुती उपेंद्र भट व श्रीमती शांताबाई उपेंद्र भट हे सदनीका क्रं २७१ तिसरा मजला, मागाठाणे लीज्ज संजीवनी को. ऑप. हौसिंग सोसायर्ट लिमिटेड, ईमारत) क्रं. ४, मागाठाणे, जय महाराष्ट्र नगर बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६ जी न.भ.क्रं. १९१ गाव: मागाठाणे, तालका बोरीवली, नोंदणीकृत जील्हा व उपजील्ह मुंबई शहर आणी मुंबई उपनगरे या सदनीके गलक असून.

त्यांनी सदरे सदनीकेचे खालील कागदपत्रे ररवील्याचे सांगीतले आहे

अ) श्री महीला गृह उद्योग लीज्जत पापः श्रीमती दमयंतीबेन गो. दावडा यांचे मधील १९७८ साली बनवलेला करारनामा

त्याप्रमाणे सबंधीत पोलीस ठाण्यात कागदपत्रे हरवील्याची तक्रार क्र. ९०८६-२०२५ दिनांक: २०/०१/२०२५ रोजी नोंदवल

सदर मिळकतीचे कोणाही व्यक्तीकर वेरुद्ध कब्जाने, वाटणी, गहाण, विक्री रेणगी, लीज , चार्ज, टस्ट, लायसन्स, पोटगी इजमेंट अथवा इतर कोणत्याही प्रकार इक्क, असल्यास निम्नस्वाक्षरीकारांस त्यांच्य यावर सदर नोटीस जाहीर झाल्यापासन पंधर दिवसाचे आत कागदपत्रे/पराव्यासह लेर्ख कळवावे/सादर करावे. तसे न केल्यास सदर मीळकतीमधील अशा प्रकारचे हक्क विचारा घेता व इतर एखादा हक्क असल्यास तं हबात झाला आहे किंवा असल्यास जाणी

श्री. जानेश संजय भातखंडे वकील उच्च न्यायालय १. कोटसींग चाळ, रॉयल गार्डन इमारती जवळ

कस्तरबा छेद मार्ग क्र. २ बोरीवली (पूर्व), मुंबई-४०००६६ :बोरीवली,मुंबई दिनांक:२१/०१/२०२५

SeQuent Scientinc Limited

CIN: L99999MH1985PLC036685

नोंदणीकृत कार्यालय : ३०१, ३ रा मजला , दोस्ती पिनाकल, प्लॉट क्र.: इ - ७, रोड क्र. २२, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४ महाराष्ट्र. इंडिया दरध्वनी क्रमांक : + ९१ -२२ - ४१११४७७७ **ई-मेल : investorrelations@sequent.in वेबसाईट :** www.sequent.in

टपाल मतदानाची सूचना

सिकेन्ट सायंटीफीक लिमिटेड सदस्यांना येथे कळिवण्यात येते की, कलम १०८, ११० आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सुधारित

"कायदा") कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ सधारित (नियम) सह एकत्रितपणे वाचले जाणारे १९ सप्टेंबर २०२४ रोजी कॉर्पोरेट व्यवह त्रालय (MCA) द्वारे जारी केलेले सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ आणि सेबीने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेले SEBI/HO/CFD/CFD-PoD 2/P/CIR/2024/133 (यापुढे एकत्रितपणे "परिपत्रके" म्हणून संदर्भित) सह वाचले जाणारे, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेले सचिवीय गुनक सिक्योरीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नियम्ब XX (लिफ्टिंग ऑब्लिग्रेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्गेट्स) नियम्ब २०१५- मधारित ("LODE नियमन") आणि इतर कोणतेही लागू कायदे, नियम आणि नियम (कोणत्याही वैधानिक समावेशासह). सध्याच्या काळात, त्यात सुधारणा (फेरफार) किंवा पुनर्बांधणी फेरफार) करण्यासाठी, सिक्वेंट सार्येटिफिक लिमिटेड ("कंपनी") च्या सदस्यांची मान्यता रिमोट ई-व्होटिंग ("ई-व्होटिंग") प्रक्रियेद्वारे खालील विशेष ठरावासाठी गगितली जाते

कंपनीच्या संचालक (गैर-कार्यकारी, स्वतंत्र) म्हणून सुश्री रेवती पराग कस्तुरे (डीन ०७५५८९७३) यांची नियुक्ती साठी

ारिपत्रकांनुसार कंपनीने सोमवार, २० जानेवारी २०२५) रोजी स्पष्टीकरणात्मक विधानासह पोस्टल बॅलेट नोटीस इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे कंपनीच्या सदस्यां-ाठवली आहे ज्यांची नावे दिपॉझिररीजमधन पाप झालेल्या सदस्यांच्या नोंटणीमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध्ये आहेत. शकवार १० जानेवा २०२५ ("कट-ऑफ डेट") पर्यंतचे आणि ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीजकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकत केला आहे. त्यांना पाठवले आहे

टपाल मतदान सूचना कंपनीच्या <u>www.sequent.in</u> या संकेतस्थळावर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट(<u>www.bseindia.com</u> आगि गॅशनल स्टोक एक्स्चेंज लिमिटेड (एनएसई) : <u>(www.nseindia.com</u>) आणि नॅशनल सेक्युरिटीएस डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएलच्य https://eservices.nsdl.com वेबसाईटवे उपलब्ध आहे

ारिपत्रकातील तरतुर्दीनुसार, सदस्य फक्त ई–मतदान प्रक्रियेद्वारे मतदान करू शकतात. सदस्यांचे मतदानाचे हक्क कट–ऑफ तारखेला त्यांच्याकडे असलेल्या कंपनीच्या इक्विटी शेअर्सच्या आधारावर मोजले जातील. कट-ऑफ तारखेला कंपनीचा भागधारक नसलेल कोणतीही व्यक्ती पोस्टल मतदान सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानेल.

कंपनीने तिच्या सर्व सदस्यांना ई– वोटिंग) सुविधा प्रदान करण्याच्या उद्देशाने एनएसडीएलच्या सेवा नियुक्त केल्या आहेत. ई–वोटिंग) सुविधा

ई-मतदान कालावधीची सुरुवात	२१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता भारतीय प्रमाणवेळेनुसार
ई-मतदान कालावधीचा शेवट	१९ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता भारतीय वेळेनुसार
मतदानासाठी पात्रतेची अंतिम तारीख	१० जानेवारी २०२५

१९ फेब्रवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर लगेचच एनएसडीएल ई-वोटिंग) सविधा बंद करेल

न्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीमार्फत डिपॉझिटरीकरे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत आणि भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या बाबतीत कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ान्सफर एजंट, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांना einward.ris@kfintech.com या ईमेल पत्त्यावर किंवा सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ गणि ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद - ५०००३२ या पत्यावर पोस्टाने नोंदणी करावी. मंडळांनी कंपनी सचिव मे. निलेश शाह अँड असोसिएट्सचे श्री. निलेश शाह यांची टपाल मतदानाची प्रक्रिया योग्यव पारदर्शक पद्धतीने पा

ाडण्यासाठी तपासनीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे काही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारत

जाणारे प्रश्न (FAQs) आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा ०२२ -४८८६ ७००० वर कॉल करू शकता

ई-वोटिंग छाननी पूर्ण झाल्यानंतर, स्क्रूटिनायझर आपला अहवाल अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तील प्तादर करेल आणि २१ फेब्रुवारी २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी ई-व्होटिंग संपल्यापासून दोन कामकाजाच्या दिवसांत निकाल जाहीर केला जाईल आणि तो कंपनीच्या वेबसाईट <u>www.sequent.in</u> आणि एनएसडीएल च्या वेबसाइट (https://www.evoting.nsdl.com) वर देखील दिशित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरी, रजिस्टार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांना कळवला जाईल

:- वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारींसाठी, भागधारकांना श्री गणेश पात्रो, उपउपाध्यक्ष, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ आणि ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली मंडळ, हैदराबाद - ५०००३२ यांच्याशी संपर्क ताधण्याची विनंती आहे. संपर्क तपशील: ईमेल आयडी- Ganesh.Patro@kfintech.com; einward.ris@kfintech.com; संपर्क कमांक-१८००-३०९-४००१. भागधारक हे देखील संपर्क साधू शकतात: अमित विशाल, उपउपाध्यक्ष किंवा पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, चौथा मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०००१३, भारत, संपर्क तपशील: evoting@nsdl.com संपर्क क्रमांक- ०२२ - ४८८६ ७०००.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये सिक्नेन्ट सायंटीफीक लिमिटेड करिता सही/-

योशिता वोरा कंपनी सचिव